

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८  
 मा.महिला व बालकल्याण समिती  
 कार्यपत्रिका क्रमांक १३  
 सभावृत्तांत

दिनांक : १२/०२/२०१४

वेळ - दुपारी २.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १२/०२/२०१४ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. लोंढे शुभांगी संतोष - सभापती
- २) मा. तापकीर अनिता मच्छिंद्र
- ३) मा. सौ.बनसोडे शकुंतला काशिनाथ
- ४) मा. पालांडे सुजाता सुनिल
- ५) मा. नेटके सुमन राजेंद्र
- ६) मा. गोफणे अनुराधा देविदास
- ७) मा. विमलताई सुरेश जगताप

याशिवाय मा.कुलकर्णी - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

दिनांक २२/०१/२०१४ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्र.१२ ) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

ठराव क्रमांक - २८

दिनांक - १२/०२/२०१४

सुचक - मा.सुमन नेटके

संदर्भ:- मा.सहा.आयुक्त यांचेकडील पत्र क्र.नावियो/०३/कावि/१३/२०१३, दि.२९/०१/२०१४

मा.सहा.आयुक्त, नागरवस्ती विकास योजना यांनी शिफारस केलेप्रमाणे -

नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण योजने अंतर्गत परदेशातील उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतीस अर्थसहाय्य देणे या योजनेकरीता जाहिर प्रकटनानुसार अर्ज मागविणेत आले होते. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात ८ अर्ज प्राप्त झालेले आहेत. अर्जांची छाननी केली असता अटी शर्तीनुसार फक्त १ अर्ज पात्र झालेला आहे. १ अर्ज दुबार व ६ अर्ज अपात्र झाले आहेत. सदर पात्र लाभार्थीला प्रत्येकी र.रु.१,००,०००/- या प्रमाणे र.रु.१,००,०००/- (अक्षरी र.रु.एक लाख फक्त) अदा करणेकामी येणा-या खर्चास तसेच

विषय क्रमांक - २

विभाग - नागरवस्ती विकास योजना

अनुमोदक - मा.शकुंतला बनसोडे

यानंतर अपात्रतेची पुर्तता करून पात्र ठरणा-या लाभार्थींना अर्थसहाय्य देणेकामी येणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

( लॉडे शुभांगी संतोष )

सभापती

मा.महिला व बाल कल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-४११ ०१८ नगरसचिव कार्यालय

क्रमांक - नस/४/कावि/ १६७ /२०१४

दिनांक - १३ / ०२ /२०१४

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.